

दोन किंवा अधिक पदावरील नियुक्तीच्या
कालावधीतील अतिरिक्त वेतन / विशेष
वेतनाच्या दरात सुधारणा करणेबाबत

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: भाप्रसे ३०१३/प्र.क्र. २५७/२०१३/९

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

तारीख: २१.१०.२०१३

वाचा :-

- १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : वेतन १३११/ प्र.क्र.१७/सेवा-३, दिनांक २७.१२.२०११
- २) शासन शुध्दीपत्रक, वित्त विभाग, क्रमांक: वेतन-१३११/प्र.क्र.१७/सेवा-३, दिनांक २८.८.२०१३

प्रस्तावना

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये अखिल भारतीय सेवेसह सर्व स्तरावरील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभारासाठी सुधारित दराने अतिरिक्त वेतन/विशेष वेतन अनुज्ञेय करण्यात आले आहे. संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित केलेले सुधारित दर दिनांक १.१.२०१२ पासून लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर वित्त विभागाच्या संदर्भाधीन शासन शुध्दीपत्रकान्वये दुसऱ्या पदाच्या मूळ वेतनाच्या ५ टक्के दराने दरमहा अतिरिक्त वेतन/विशेष वेतन अनुज्ञेय करण्यात आला आहे. त्यामुळे दिनांक २७.१२.२०११ च्या शासन निर्णयातील तरतूदी विचारात घेवून राज्यातील भाप्रसे अधिकाऱ्यांना या विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त वेतन/विशेष वेतनामध्ये सुधारित सुचनांमुळे अनुज्ञेय होणाऱ्या वाढीव रकमेचे प्रदान करण्यासाठी सूचना देण्याची बाब विचाराधीन होती.

शासन परिपत्रक :

वित्त विभागाच्या दिनांक २७.१२.२०११ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना, त्यांनी स्वतःच्या पदाची कर्तव्ये सांभाळून धारण केलेल्या अतिरिक्त कार्यभाराबद्दल या विभागाच्या वेगवेगळ्या ज्ञापनान्वये त्यांना अतिरिक्त वेतन/ विशेष वेतन मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी अतिरिक्त वेतन/विशेष वेतनाची रक्कम आहरित करून त्यांना संवितरीत केली आहे अशाप्रकरणी वित्त विभागाचे दिनांक २८.८.२०१३ चे शुध्दीपत्रक विचारात घेवून खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना देण्यात येत आहेत :-

- १) अतिरिक्त कार्यभार धारण केल्याबद्दल या विभागाच्या ज्ञापनानुसार ज्या ज्या भाप्रसे अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतन/विशेष वेतन आहरित करून संवितरित करण्यात आले आहे त्या त्या प्रकरणी वित्त विभागाच्या दिनांक २८.८.२०१३ च्या शुध्दीपत्रकातील तरतूदीनुसार अशा भाप्रसे अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतनाची/विशेष वेतनाची वाढीव रक्कम अनुज्ञेय होत असल्यास त्या-त्या प्रकरणामध्ये फरकाची रक्कम संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी अधिदान व लेखा कार्यालय/कोषागारामधून आहरित करून त्यांना संवितरीत करण्यात यावी.

- २) अतिरिक्त कार्यभार धारण केल्याबद्दल या विभागाच्या ज्ञापनानुसार ज्या ज्या भाप्रसे अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतन/विशेष वेतनाची रक्कम सार्वजनिक उपक्रम/महामंडळांनी त्यांच्या निधीमधून प्रदान केली आहे त्या त्या प्रकरणी वित्त विभागाच्या दिनांक २८.८.२०१३ च्या शुध्दीपत्रकातील सूचनेनुसार संबंधित भाप्रसे अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतनाची/विशेष वेतनाची वाढीव रक्कम अनुज्ञेय होत असल्यास अशा सार्वजनिक उपक्रमांनी/महामंडळांनी फरकाची रक्कम संबंधित भाप्रसे अधिकाऱ्यांना संवितरीत करावी.
- ३) वरील सूचनेनुसार अतिरिक्त वेतन/विशेष वेतनाची फरकाची रक्कम संवितरीत करताना एकाच कालावधीसाठी दुबार प्रदान होणार नाही याची दक्षता संबंधित आहरण व संवितरण अधिकारी तसेच सार्वजनिक उपक्रम/महामंडळांनी घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१३१०१७१५३६२९१६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

(सु.ह.उमराणीकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
२. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
४. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई,
५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
६. मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभाग,
७. आहरण व संवितरण अधिकारी, सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, मुंबई)
८. महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील सर्व सार्वजनिक उपक्रमे/महामंडळे (संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागामार्फत)
९. वित्त विभाग (सेवा-३), मंत्रालय, मुंबई
१०. सामान्य प्रशासन विभागातील कार्यासन क्रमांक ९अ/१०/२६/२१
११. निवड नस्ती